

Date: August 15, 2020

To,

The Manager,

Department of Corporate Services (DCS-Listing)

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,

Mumbai- 400001

Scrip Code: 531717

The Manager,

Listing Compliance

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla

Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Symbol: VIDHIING

Dear Sir(s),

Ref.: Company Code: BSE - 531717, NSE Symbol: VIDHIING

Sub: Disclosure of publication of Un-audited Financial Results for the first quarter ended June 30, 2020

in Newspapers

In terms of Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company has published the Un-audited Financial Results for the first quarter ended June 30, 2020 which have been considered, approved and taken on record by the Board of Directors, at its meeting held on Friday, August 14, 2020 in 'Business Standard' (English) edition dated August 15, 2020 & in 'Mumbai Lakshadeep' (Marathi) edition dated August 15, 2020.

Further, in pursuance of Regulation 30(4) read with Schedule III (A) (12) please find enclosed the copy of Newspaper articles as published in above mentioned newspapers.

Please take the same on your record.

Thanking you,

For Vidhi Specialty Food Ingredients Limited,

Awdhesh Kumar Pandey

Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai

Encl.: As above.

Vidhi Specialty Food Ingredients Ltd.

5/27, Commerce Centre, 78, Tardeo Road,

RegdOff.:

Mumbai 400034, India Tel: + 91 22 6140 6666 (100 Lines)

Dist :Raigad, Maharashtra 402116, India CIN : L24110MH1994PLC076156

59/B & 68, M.I.D.C. Dhatav, Roha

Factory:

Fax: +91 22 2352 1980, E-mail: mitesh.manek@vidhifoodcolour.com ,Web.: www.vidhifoodcolour.com

ale 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) production the Authorized Officer of the TAIA Capital Housing Firan schriftstaffor and Reconstruction of Financial Assets and Enforcement 002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with next (Enforcement, Rules, 2002), issued a deemand notice databate between were to repay the amount mentioned in the notice within 60 days from the

of the said notice.

Comower, having failed to nepay the amount, notice is hereby given to the borrows

Juliar and the public, in general, that the undersigned has taken Possession of the prop herein bolow in susmisse of powers conferred in him under section 13(4) of the sales, and it of the seal Anise. The borrower, in proprietation and the public in general, seath and not not to deal with the property and any dealings with the property will be subject to the VEATA Capital Housing Finance Limited, for an amount inferred to below and the version and power and the VEATA Capital Housing Finance Limited, for an amount inferred to below and extension and power and the version and versio

Loan	Name of Obligor(s)/Legal	Amount as per Demand	Date of
Account No.	Heir(s)/Legal Representative(s)	Notice	Possession
10261085 & 10265750	MR. RAJKUMAR S, CHAWLA & MRS. NEELAM SHRICHAND	1,17,59,570/- (Rupees One	1

scription of Secured Assetsill-movable Properties: "Schools" A All the peec antiparo, he immovable properly being file No. 601, admissiving about 175 Sq. 11 Carpel am-wared his 20,5 Sq. No. on the 1111-his conf. the building proves an English shaded affile and the second his 20,5 Sq. No. on the 1111-his conf. the building proves an English shaded affile 31 Sq. 30,6 No. 67 Res. 10 Sq. 10

10077776 & 10079886	DONGRE (Borrower) MRS. MANISHA SUMEDH DONGRE & MR. VINOD SHESHRAD	As on 20-Jan-2020 an Rs. 63,10,7201- (Rupees Sixty Three Lakh Ten Thousand Seven Hundred Twenty Only) & 20-Jan-2020	
---------------------------	---	---	--

Sdi- Author For Tata Capital Resolu

In in On 03-Aug-2020 is in On 03-Aug-2020 is Rs. 3,46,50,594/- (Rupoes Thruc Crore Party of Six Lisht Fifty Thousand of Fire Hundred and Ninety is

Description | De

Total income from operations (net) Net Profit/+VLoss(-) before tax

b) Diluted (*)

Place : Kolkata Date : 14.08.2020

Net Profit(+)/Loss(-) for the period after tax Total Comprehensive Income for the period

(comprising profit/(loss) for the period after tax and

Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per sha

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE (APPENDIX — IV A) (Rule 8(6))

ANN ANGULOR OF THE RESEARCH DESCRIPTION OF THE AUGUST OF THE A

e from borowers, offers are related by the underlying in seased overs for purchase of stemporality or "AS IS WHERE IS", "AS IS WHERE IS", "AS IS WHERE IS", "AS IS WHERE IS" and "WHATEVER THERE IS" BASS particulars of which are given Desembly Notice Description of the Immovable p

PROJECT No.

333202)

Read, Anchord West, Murrillos, Maharashtte

Rescue (Rescue (Resc

was will be framped as applicable, as per the Loan Application for the minutes columning on the minutes of the

I among unprocess UTICs.
She're further openess and the detail terms and considered of the auctions sale are incorporated in the precibed tracker farm, Tender forms are available at the observable of circ or also you can refer wew. All come in critical advocatoritisms authorized of filling.
The term coulder property with or said to the highest clother investment, the underlying enterine the standard curretion to allow inter se taidding, if deemed.
The term coulder property with or said to the highest clother investment, the underlying enterine the standard curretion to allow inter se taidding, if deemed.

necessary.

10. Tenders strikt are not filled up or landers received beyond last date will be considered as invalid lender and shall accordingly be rejected. No interest shall be used on the EMD.

Regd. Office: "Valibhav" (4F), 4, Lee Road, Kolkata - 700 020 CIN Not. 174500WB 1983PLC038542 Tel Not: 033-2280-7400740174000544, rax Not. 033-2287-4042, 2240-6884 E Mail 10: smflcap@gmail.com, cu.amifs@gmail.com Website: www.smflcap.com Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 50th June, 2020

8.21

114,41 (114.78) (636.15) 115.70 (115.50) (754.23

58.50,000 558.50,000

0.18

The above is an extinct of the detailed format of Quarterly Three Months Financial Results field with the St of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Qu Results are available on the Stock Exchange Websites (swelchselds) and on the Company's w

52.23

0.94

is on the EMD.

Company in or. Exposurable for any labelizes upon the property which is not in the knowledge of the company.

Company in or. Exposurable for any labelized upon the property which is not in the knowledge of the company.

Fig. 1997 to 1997 the company of the company of the company of the company of the company.

Med. Authorised Officer for the ITA feet of the Company of the Compa **SMIFS Capital Markets Ltd**

S.E. RAILWAY TENDER Tender Notice No.; CKP-EAST-20-21-85, Open e-Tender in writed by the obviousnal Railway Manager (Engg.), Chatrachurpur, South Essisam Railway India for the following works. Manual offers are not allowed against this india for the following works. Manual offer neceived shall be ignored. Name of work: Essuciation of Task melaterasco work: Essuciation of Task melaterasco work: Essuciation of Task melaterasco. Committee of the Committee of the Committee of the Committee of the Committee of Task melaterasco. EMB: 12-24.1700. Cost of Tender of the Committee of th इंडियन बैंक

pating in e-tendering. PR-211



Indian Bank

18 MUMBAI | 15 AUGUST 2020 Weekend Business Standard

ALLAHABAD

AUCTION NOTICE

Notice is hereby served on General Public and in particular to the concerned borror	WOTS.
Date and Time of Auction: 21.08.2020, at 03:00 PM.	
Venue: Indian Bank, Chembur Branch Premises	

Description of Jewels
Necktace-2, Tops-22, Ring-8, Chain with Locket-2, Rudraksh Maia-1 Account No. Name 6725673184 Suraj Chandak

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. 977 OF 2020

IN COMPANY SCHEME APPLICATION NO. 545 OF 2020.

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)
AND

n the matter of Sections 230 to 232 other applicable provision Companies Act, 2013 and Rules framed there under as in for

time to time;

AND

In the matter of Scheme of Amalgamation of RAJENDRA FINANCE
PRIVATE LIMITED, the First Transferor Company and CALPLUS
TRADING PRIVATE LIMITED, the Second Transferor Company and
MAGNIFICENT TRADING PRIVATE LIMITED, the Third Transferor
Company and VAUDOOT TRADING LIMITED, the Fourth Transferor
Company with REMI FINANCE AND INVESTMENT PRIVATE LIMITED,

RAJENDRA FINANCE PRIVATE LIMITED, a) company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai –400 063.

(East), Mumbai –400 063.

CALPLUS TRADING PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companier Act, 1966 having its registered office at Plot No. 11, Carna Industrial Estate, Goregaon (East), Mumbai – 400 063. MAGNIFICENT TRADING PRIVATE LIMITED,)

a company incorporated under the Compani Act, 1956 having its registered office at Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai –400 063. VAYUDOOT TRADING LIMITED, # 0

rporated under the Companies Act, ing its registered office at Plot No. 11 na Industrial Estate, Goregeon (East

NEMI PROPROSE LIMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Piot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbal –400 063,

NOTICE OF PETITION.

NOTICE OF PETITION.

A Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by RAJENDRA FIRANCE PRIVATE LIMITED, the First Transferor Company and CALPLUS TRADINO PRIVATE LIMITED, the Second Transferor Company and MAGNIFICENT TRADINO PRIVATE LIMITED, the Third Transferor Company and WAYUDOOT TRADING LIMITED, the Touth Transferor Company with REMI FINANCE AND INVESTMENT PRIVATE LIMITED, the Transferor Company with New First Way 100 INVESTMENT PRIVATE LIMITED, the Transferor Company which was admitted by the Horbite National Company Law Tribunal, Mumbbi Special Bench on 31st day of July, 2020. The said Petition is fixed for hearing before the Horbite Tribunal taking company matters on 27th day of August and 100 the Petitioner's Advocates Notice of his Intention signed by him of his advocate not later than two days before the data fred for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidient it shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the Petitioner's Advocates to any person requirin Petitioner's Advocates to any per prescribed charges for the same

ted this 14" day of August, 2020.

sd/

M/S RAJESH SHAH & CO. Advocates for the Petitioner, 16, Oriental Building, 30, Nagindas Master Road, Flore Fountain, Fort, Mumbal – 400 001

POSSESSION NOTICE (for Immovable property) Rule 8 (1)

horize, the sustenspeed being the Authorized Officer of III's, there Phases Limited (Ferrenty space as the behaling in Fauncia (13)) High "Uniform the Society Fauncia (13)) High", under the Society Fauncia (13) High "Society Fauncia" (13) High "Society Fauncia" (13) High "Society Fauncia (13) High "Society Fau Semilip Manufacial Include (I)D, Muntus,
LLO Proportion 2014 The Manufacial Office of Barrish Office: Their Oxinition (I)D, Manufacial Oxinition (I)D, Manuf

Mahindra | MUTUAL FUND

MAHINDRA MANULIFE INVESTMENT MANAGEMENT
PRIVATE LIMITED
Gromerly known as Mahindra Asset Management Company Pvt. Ltd.)

Gramely known as Mahindra Asset Management Company Pkt. Corporate Identity Numberu 160900MH/2018 PFC244755 Registered Office: "A"Wing, 4th Floor, Mahindra Towers, Dr. GAB Brossle Mang, PK. Kurne Floor, Kowlin, Mahindra 100485 Corporate Office: 1st Floor, Sadhana Floure, 570, PB Mang, World, Mumbal — 400 18 Tel: 1800 4190744; website: www.mahindramanulife.com; email lict.mfirenosts spenshindra.com

NOTICE NO. 33/2020

Revision in Net Asset Values (NAVs)

Notice is hereby given to the investors/unitholders that the NAVs of August 13,2020 of Mahindra Manulife Hybrid Equity, Wivesh Yojana ("Scheme"), an open ended hybrid scheme investing predominantly in equity and equity related instruments, were revised after the commencement of business hours on August 14, 2020, as under:

Sr. No.	Name of the Scheme/Plan(s)/Option(s)	Earlier NAV (in Rs.)	Revised NAV (in Rs.)	
1.	Mahindra Manulife Hybrid Equity Nivesh Yojana - Direct Plan - Dividend	11.1243	11.1223	
2.	Mahindra Manulife Hybrid Equity Nivesh Yojana - Direct Plan - Growth	11.1242	11,1223	
3,	Mahindra Manulife Hybrid Equity Nivesh Yojana - Regular Plan - Dividend	10.9064	10.9045	
4.	Mahindra Manulife Hybrid Equity Nivesh Yojana - Regular Plan - Growth	10,9064	10.9045	

The revision in NAVs of the Scheme was on account of rectification of an incorrect trade which was recor-earlier while calculating the NAVs. The revised NAVs were uploaded on AMFI website at 12.53 p.m. August 14,2020.

Consequently, the revised NAVs were taken into account for the purpose of processing sub-redemption (s)/switch application(s) submitted by the investors of the Scheme, on August 13, 2020

reinput (2) which applications a solution (2) the investors of estors are requested to kindly take note of the above. further information/assistance, do visit us at: www. nvestorsiimahindra.com or call on our Toll Free: 1800 4196244

Place: Mumbai Date: August 14, 2020

CLARIANT

Clariant Chemicals (India) Limited

Corporate Identity Number 1.24110AH1956PLC010806 Registered Office: Reliable Tech Park, Gut no. 31, Village Elthan, Off Thanc-Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708 Tele 0.22 7.23 1000, Website www.clariant.com; Emai

STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE THREE MONTHS ENDED JUNE 30, 2020

				(Tin Lakhs)
Sr.	G. ATV	3 months ended	Year Ended	Corresponding 3 months ended
No.	Particulars	30-06-2020	31-03-2020	30-06-2019
377		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Income from operations from continuing operations	13254	77478	21232
2	Profit/ (Loss) from continuing operations before exceptional items and tax	405	3429	1055
3	Profit/(Loss) from continuing operations before tax	408	3429	1055
4	Profit/ (Loss) from continuing operations after tax	268	1856	570
5	Profit/(Loss) from discontinued operations before tax	171	3634	788
6	Profit/ (Loss) from discontinued operations after tax	110	3215	557
7	Profit for the period (4+6)	378	5071	1127
8	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	235	4771	1065
9	Paid-up equity share capital (Face value: Rs.10 per share)	2308	2308	2308
10	Earnings per share (of Rs.10/- each)			
2307	Basic & Diluted (for continuing operations)	1.16	8.03	2.47
	Basic & Diluted (for discontinued operations)	0.48	13.93	2,41
	Basic & Diluted (for continuing & discontinued operations)	1.64	21.96	4.88

The above is an extract of the detailed format of quarterly financial result for the quarter ended June 30, 2026 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosurement) Regulations, 2015. The full format of the quarterly financial result is available on the Stock Exchange Websites viz. (oww.nseindis.com and www.beindis.com) and on Company's website.

Exchange Websites viz. (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.clasiant.com).

3) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting half on August 14, 2020. However, limited production activities were undertaken in line with Government approvals, to meet demand for essentials needed for the fight against the pandemic.

Post lifting of the lockdowns, both partial and complete, the Company has been running production capacities sub-normally bearing in mind safety of its workforce and demand for its products. Production, dispatches, sales and account receivables have been affected but is improving.

An assessment conducted on the recoverability of the carrying value of assets such as property, plant and equipment, inventory, trade receivable, investment and other current assets as at Balance Sheet date concludes that there is no material impact of COVID-19 thereon. Further, an assessment of the Company's capital, financial resources, liquidity positions, ability to service debt and other financing arrangements for the next one-year, indicates financial stability.

financial resources, liquidity positions, abulty to service decu and ones to measure and one one year, indicates financial stability. An evaluation of impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19-there son impact of COVID-19-there son.

While, the Company does not expect any material impact to arise due to pandemic, the actual impact may differ from that estimated as at the date of approval of these financial results. The Company will continue to closely monitor any material change in future economic conditions due to COVID-19.

Adnam Ahmad

Vice-Chairman & M.

VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED

| Correspo-| 3 months | 3 months

21.05 9.38 58.59 15.42

13.34

0.24 0.20 0.92 0.13

558.50,000 558.50,000

31.03.2020 (Audited) 4,909.7

51.27

558.50,000 558 50 00

For SMIFS Capital Markets Ltd. (Kishor Shah)

Managing Director

CIN: L24110MH1994PLC076155 | Regd. Address: E/27, Commerce Centre, 78, Tardoo Raod, Mumbul - 400.
Tel No.: 022 - 6140 6666 Fac 022 - 2352 1980 Email: mitesh.manek@vidifloodcolouc.com Website: www.wichilboodcolou
EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020



	T	Stand	stere		1	Canad	Idebad	
	Standalone				Consolidated			
Particulars	Quarter Ended June 30, 2020	Quarter Ended March 31, 2020	June 30, 2019	Year Ended March 31, 2020	Quarter Ended June 30, 2020	Quarter Ended March 31, 2020	Quarter Ended June 30, 2919	Year Ended March 31, 2020
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations Net Profit for the period (before tax, Exceptional	4,031.11	6,534.01	5,194.89	22,526.05	4,031.11	6,534.01	5,194.89	22,526.05
and/or Extraordinary Items) Net Profit for the period before tax (after	914.27	1,359.01	1,113.67	4,533.11	913.31	1,346.25	1,113.54	4,517.27
Exceptional and/or Extraordinary Items) Not Profit for the period after tax (after Exceptional	914.27	1,359.01	1,113.67	4,533.11	913.31	1,346.25	1,113.54	4,517.27
nd/or Extraordinary Items) lotal Comprehensive Income for the period Comprising Profit for the period (after tax) and	672.55	1,018.60	767.41	3,407.98	671.59	1,005.84	767.28	3,392.14
other Comprehensive Income (after Tax)) Equity share capital (Face Value of Equity S	667.90	1,003.92	767.81	3,392.80	666.94	991,16	767.68	3,376.96
nare Rs. 1/-Per Share) Reserves (excluding Revaluation Reserve as	499.45	499.45	499.45	499.45	499,45	499.45	499.45	499.45
shown in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs. 1/- each) for continuing operations)	5*1		1.5	12,387.80			*	12,371.95
Basic:	1.34	2.01	1.54	6.79	1.34	1.98	1.54	6.76
Diluted:	1.34	2.01	1.54	6.79	1.34	1.98	1.54	5.76

The results for the quarter ended June 30, 2020 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in it's meeting held on August 14, 2020. The Statutory Auditors of the Company has carried out a Limited Review of the aforesaid results in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure

The Issuits for the Quarter encode users and, outcomes investment by a second control of the adversard results in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Regulations of the Company has control out a limited Review of the alterestation in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Regulations and the Long Control of the Companies (Sebia Accounting Standards) Rules, 2015 (ind AS), prescribed under Section 133 of the Companies Control of the Companies (Sebia Accounting Standards) Rules, 2015 (ind AS), prescribed under Section 133 of the Companies Control of the Companies (Sebia Accounting Standards) Rules, 2015 (ind AS), prescribed under Section 133 of the Companies Control of the Companies (Sebia Accounting Standards) Rules, 2015 (ind AS), prescribed under Section 133 of the Companies Control of the Companies (Sebia Accounting Standards) Rules, 2015 (ind AS), prescribed under Section 133 of the Companies Control of the Companies (Sebia Accounting Standards) Rules, 2015 (ind AS), prescribed under Section 133 of the Companies Control of the Companies (Sebia Accounting Standards) Rules (Sebia AS), prescribed under Section 133 of the Companies Control of the Companies (Sebia AS), 2015 (ind AS), prescribed under Section 133 of the Companies Control of Develors at the substitution of the Companies (Sebia AS), 2015 (ind AS), 2015 (

Bipin M. Manek Chairman & Managing Director DIN: 00416441



ADOR MULTI PRODUCTS LIMITED

Regd. Off: Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001 CIN:L85110MH1948PLC310253 Website: www.adormultiproducts.com E-mail: info@adormu

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUN 30, 2020

				STANDALONE			CONSOLIDATED
		For the Quarter Ended Year Ended For the Quarter Ended		arter Ended	Year Ended		
SL No	Particulars	30.06.2020	30.05.2019	31.03.2020	30.06.2020	30.06.2019	31.03.2020
		(Un Audited)	(Un Audited)	(Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations	687.02	249.59	825.56	693.78	249.59	987.11
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	1014450	2500000	117.555.00	13533365	1925-00	GFW-S
	Exceptional and/or Extraordinary items#)	119.98	(3.33)	(42.70)	93.93	(3.33)	(319.44)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after	10000000	1000	61-07	00000	24	10000000
	Exceptional and/or Extraordinary items#)	119,98	(3.33)	(42.70)	93.93	(3.33)	(319.44)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after		biological and a second	500,000			200 32
0.00	Exceptional and/or Extraordinary items#)	119.98	(2.46)	(7.83)	93.93	(2.46)	(353.62)
5.	Total Comprehensive Income for the period						
	(Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	temper	2000000	100000	10000	Automore	2.50
	and Other Comprehensive Income (after tax)]	119.94	(1.67)	(6.90)	93,93	(19.16)	(354.36)
6.	Equity Share Capital	396.36	375.82	396.36	396.36	375.82	396.36
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	37966955	ADDIGE	0.5000	700000	0.000	200000
	in the Audited Balance Sheet of the previous year			378.93		l	386.87
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing		9440000	99,825		I	1. 100.00
	and discontinued operations) - Basic:	3.03	(0.04)	(0.17)	2.37	(0.51)	(8.94)
	Diluted:	3.03	(0.04)	(0.17)	2.37	(0.51)	(8.94)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Quarter ended 30 June, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www. been duit in and the isled entity www. adormuls products com. The above Financial Results duly reviewed by Justic Countible, have been approved at the meeting of the Board of Directors held on Aug 13, 2020. Previous Period's figures have been re-grouped whenever necessary to facilitate comparison.

For Ador Multi products Ltd.

Place: Mumbai Date: 13th Aug-2020

For Ador Multi products Ltd

कार्यालयीन वेळेतच सामाजिक संस्थांनी निवेदने द्यावीत

सोलापूर, दि. (हिंदस्थान समाचार) : राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा केला असल्याने शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी कार्यालये े असतात. यामुळे नागरिक, सामाजिक संस्था, संघटना यांनी आपल्या मागण्यांची निवेदने कार्यालयीन वेळेतच अधिकाऱ्यांना द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी मि लिंद शंभरकर यांनी केले आहे. सुटीदिवशी सामाजिक संस्था विविध संघटना, मागण्यांसाठी शासनाला निवेदने, पत्र, अर्ज देण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी करतात. अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतानाही अर्ज सादर करण्याचा आग्रह करतात. परंतु कार्यालयाला सुटी असल्याने संबंधितांच्या मागण्यांच्या अर्जावर कारवाई करता येत नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊँ नये, यासाठी शहर व ग्रामीण पोलिस प्रशासनाने नागरिकांना सुटीदिवशी कार्यालयात गर्दी करण्यास मज्जाव करावा, अर्ज आल्यास जिल्हा नियंत्रण कक्षात जमा करावेत, असेही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केले.



PUBLIC NOTICE

r. Chandrakant Ramakant Sule. The id Mr. Chandrakant Ramakant Sule sa sasigned and transferred all his hist, title and interest in the above id Flat in favour of Mrs. Rashmi mesh Jogal. The Allotment Letter/ fer latter issued to Mr. Chandrakant makant Sule by MHADA, has been st/misplaced by my client r. Prathamesh Ramesh Jogal. In this nnection, a police complaint has en lodged.

nection, a police comptant incomplete in lodged.

In lodged.

In lodged.

In lodged in lot in

MR. UMESH V. JADHAV Advocate High Court

ADOR MULTI PRODUCTS LIMITED ador

Regd. Off: Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001

CIN:L85110MH1948PLC310253 Website: www.adormultiproducts.com E-mail: info@adormultiproducts.com EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUN 30, 2020

						(****	ann ann apr an a)
				STANDALONE			CONSOLIDATED
		For the Qua	or the Quarter Ended		For the Qu	arter Ended	Year Ended
SL No	Particulars	30.06.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	30.06.2019	31.03.2020
		(Un Audited)	(Un Audited)	(Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations	687.02	249.59	825.56	693.78	249.59	987.11
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items#)	119.98	(3.33)	(42.70)	93.93	(3.33)	(319.44)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items#)	119.98	(3.33)	(42.70)	93.93	(3.33)	(319.44)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items#)	119.98	(2.46)	(7.83)	93.93	(2.46)	(353.62)
5.	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	119.94	(1.67)	(6.90)	93.93	(19.16)	(354.36)
6.	Equity Share Capital	396.36	375.82	396.36	396.36	375.82	396.36
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year	l		378.93		l	386.87
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing	l				l	
	and discontinued operations) - Basic:	3.03	(0.04)	(0.17)	2.37	(0.51)	(8.94)
	Diluted:	3.03	(0.04)	(0.17)	2.37	(0.51)	(8.94)

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Quarter ended 30 June, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the velosities of the Stock Exchange www.besindia. In and the listed entity www.adomultiproducts.com
 The above Financial Results duly revewed by Judic Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on Aug 13, 2020
 Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison.

 For Ador Multi products Ltd.

For Ador Multi products Ltd

Place: Mumbai Date: 13th Aug-2020

विधी स्पेशालिटी फुड इनग्रेडिएन्टस लिमिटेड

सीआयाल-१८२४-१९ प्राण्याल-१९२४ प्रीएक्टीश्रिक १९४६ प्रियंक्षिक कार्याक्ष्म १९७० ज्ञांस्य देश ७.६ , ताब्द्धेन्य १८०, १५५ सूच्यत्री इ. १२२ - १९४६६६६, वेंब्बर: १२२ - २३५२९४८, हुच्यत्री इ. १२२ - ६ १९४६६६६, वेंब्बर: १२२ - २३५२९४८, ई-मेल: mitesh.manek@vidhifodoolour.com, वेब्बसाईट-www.vidhifoodoolour.com २० प्रमृ. २०२० चेंपती संपन्नेस्या तिमादीकरिया अलेखायपिशिता वित्तीय निष्कर्माचा अहयाल

								(रु.लाखात)
		44	हमे व		एकत्रित			
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित)	संपलेती तिमाही ३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ (अलेखापरिशित)	संपतेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिशत)	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० (अलेखापरिशित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२० (लेखामरिक्षेत)	संपलेती तिमाही ३०.०६.२०१९ (अलेखापरिशित)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिसित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	8039.99	E438.09	4998.69	२२५२६.०५	8039.99	E438.09	4998.69	२२५२६.0५
कालावधीकरिता निय्वळ नका/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	648.50	9348.09	9993.50	8433.99	913.31	9386.24	9993,48	8490.70
करपूर्वं कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा विशेष साधारण बाबनंतर)	648.50	9348.09	9993.50	8433.99	913.31	9386.24	9993,48	8490.70
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(अपवादारमक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	EU2.44	9094.50	PŁUJU	3800.96	E09:48	9009.68	18E0.7C	3392.98
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/ (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	EE0.90	9003.92	86829	3392.40	\$55.98	999.98	UĘU.ĘC	3306.96
सममान भांडवल (समभागाचे दर्शनी मूल्य रू.१/- प्रत्येकी)	899.89	899.84	899.84	899.84	899.84	899.89	899.84	899.84
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	97360.60	-	-	-	9२३७१.९५
उत्पन्न प्रतिभाग (स. १/ – प्रत्येकी)(अखंडीत कार्यवलनाकरिता) मूळ सीनकृत	9.38 9.38	7.09 7.09	9.48 9.48	\$15\$ \$16.3	9.38 9.38	9.8¢ 9.8¢	9.48	€,0€ €,0€

- :
 उठ जूर, २०२० रोजी संपनेत्या तिमाईकरिता निण्यानी लेखासीचीद्वरी पुर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक १४ ऑस्टर, २०२० रोजी झालेत्या संवातक मंडळाऱ्या समेता मान्य करण्यात आले वर्षत निज्यानी सेके (लिटिंग ऑस्टिंगेल्यान मोक इंड इस्कार्यक प्रियम् स्थानी स्थानी
- धालमा उनको आहेत. संस्तावन मंद्रमा १५ आँगस्ट, २०२० रोजी झालेच्या समेत १९१८ ताव सत्तवकोष विद्याच मंद्र २०२० २१ सर्विया १९ आँगस्ट, २०२० रोजी झालेच्या समेत १९१८ ताव सत्तवकोष विद्याच १००० २१ सर्विया १९५ प्राप्त १००० २५ स्त्री स्थान केलेने १० २/- प्रती सम्प्ताच (अर्थात २०१६ प्रत अर्थात १९५ प्राप्त २००० प्रत व्यवस्था अर्थात १९५ प्रत व्यवस्था अर्थात अर्थ
- वाने उपकंपन्यांच्या प्राप्ती करण्यास सुरूवात केलेली नाही. कालावधीचे आकडे चालु कालावधी/वर्षांसह तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यक आहे तेथे पुनंगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

विपीन एम

Chairman Director

VIDHI

KAYA LIMITED



	Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30 June 2020								
				(₹	in Lakhs)				
			Quarter ended		Year ended				
Sr No.	Particulars	30 June 2020	31 March 2020	30 June 2019	31 March 2020				
NO.		Unaudited	Audited	Unaudited	Audited				
1	Total Income from Operations	2,387.42	8,707.82	10,054.09	39,321.79				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3,193.81)	(1,450.42)	(616.67)	(3,303.96)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3,193.81)	(1,450.42)	(616.67)	(3,303.96)				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3,193.81)	(1,450.42)	(950.74)	(5,410.62)				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(3,214.68)	(1,518.14)	(956.00)	(5,494.11)				
6	Equity Share Capital	1,306.41	1,306.41	1,306.41	1,306.41				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year	N.A.	N.A.	N.A.	6,857.84				
8	Earnings Per Share (of Re 1/- each) (for continuing and discontinuing operations)								
1	1. Basic:	(24.32)	(10.99)	(7.38)	(41.66)				
	2. Diluted:	(24.32)	(10.99)	(7.38)	(41.66)				

- The above results have been approved and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meetings held on 14 August 2020. The statutory auditors of the company have carried out audit of the results and issued a unqualified report.
- Additional information on quarterly financial results are as follows:

		Year ended		
Particulars	30 June 2020 Unaudited	31 March 2020 Audited	30 June 2019 Unaudited	31 March 2020 Audited
Total Income from operations	537.81	4,462.96	5,035.21	20,434.36
Profit/(Loss) from ordinary activities before tax	(1,744.55)	(593.97)	(279.77)	(1,287.37)
Net Profit/(Loss) for the period	(1,744.55)	(593,97)	(613.84)	(3,394.03)
Total Comprehensive Income (after tax)	(1,755.25)	(620.19)	(619.37)	(3,436.83)

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of the concerned Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of the Company at www.kaya.in.

For and on behalf of the Board Sd/-Harsh Mariwala Managing Director

Place: Mumbai Date : 14 August 2020 Registered Office address KAYA LIMITED

23/C, Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Near Paper Tel no.: 022-66195000, Fax No.: 022 CIN: L85190MH2003PLC139763. Website: www.kaya.in, Er





MAHATRANSCO

E-Tender Extension notice

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors / agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in for following works.

| Sr. | Tender No. & Description of Work | Period for submission of E-Bid:

Tender No. 8	Descript	ion of Work	13.08.2020 to 20.08.2020 up to 23:59 hrs			
maintenance (vari to be carried of	ous maint	enance activities r planned and	Due date & Time (Hrs) for submission & opening of Tender			
Estimated Cost :	EMD (Rs)	Tender Fee (Rs)	Closing Date	Technical opening date	Commercial opening date	
Rs. 15,00,000/- (Including GST)	Rs. 15,000/-	Rs.525/- (Including GST)	20.08.2020 up to 23:59 hrs	21.08.2020 at 10:15 hrs (If possible)	21.08.2020 at 10:30 hrs (If possible)	
	EE/400kV/RS(08 2020-21 (RFX No Name of Work maintenance (vari to be carried of emergency outset Estimated Cost :	EE/400kV/RS(0.8M)/IDN/K1 2020-21 (RFX No. 7000016 Name of Work: AMC maintenance (various maint to be carried out unde emergency outages) at 400 Estimated Cost: (Rs) Rs. 15,00,000/- Rs.	Cost: (Rs) (Rs) Rs. 15,00,000/- Rs. Rs.525/-	Tender No. & Description of Work 13.08.2020 to	Est400kV/RS(0&M)/DN/KHRTen-9/ 2020-21 (RFX No. 7000016950)	

- Contact Persons:

 1) Mr. P.R. Bhangale, Executive Engineer, 400kV RS O&M Dn., Kharghar, 9920117819

 2) Ms. P.C. Deshpande, Dy.EE (O), 400kV RS O&M Dn., Kharghar, 9819313988
 For further details visit our website www.mahatransco.in

1] Tender documents can be downloaded by only online from aforesaid website.
2] Eligible contractor should submit their bid well in advance instead of waiting till last date. MSETCL will not be responsible for non-submission of Bid due to any website related problems.
Note: -All eligible interested contractors are mandated to get enrolled on SDI.
SMM E-Tender portal (New) - Hittps://smretneder.mahstransco.in. Executive Engineer,

nrolled on SD/-D.in Executive Engineer, 400kV R.S. (O&M) Dn., Kharghar

CLARIANT

Clariant Chemicals (India) Limited

Corporate Identity Number: L24110MH1056PLC010806 Registered Office: Reliable Tech Park, Gut no. 31, Village Elthan, Off Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708 Tel: 022 7125 1000; Website: www.clariant.com; Email: investor.re

STATEMENT OF UNAUDITED RESULTS

FOR THE THREE MONTHS ENDED JUNE 30, 2020				
				(₹ in Lakhs)
Sr. No.	Particulars	3 months ended	Year Ended	Corresponding 3 months ended
			31-03-2020	30-06-2019
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Income from operations from continuing operations	13254	77478	21232
2	Profit/ (Loss) from continuing operations before exceptional items and tax	408	3429	1055
3	Profit/ (Loss) from continuing operations before tax	408	3429	1055
4	Profit/ (Loss) from continuing operations after tax	268	1856	570
5	Profit/ (Loss) from discontinued operations before tax	171	3634	788
6	Profit/ (Loss) from discontinued operations after tax	110	3215	557
7	Profit for the period (4+6)	378	5071	1127
8	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	235	4771	1065
9	Paid-up equity share capital (Face value: Rs.10 per share)	2308	2308	2308
10	Earnings per share (of Rs.10/- each)			
	Basic & Diluted (for continuing operations)	1.16	8.03	2.47
	Basic & Diluted (for discontinued operations)	0.48	13.93	2.41
	Basic & Diluted (for continuing & discontinued operations)	1.64	21.96	4.88

- equipment, inventory, trade receivable, investment and other current assets as at Balance sheet date concludes that there is no material impact of COVID-19 thereon. Further, an assessment of the Company's capital, financial resources, liquidity positions, ability to service debt and other financing arrangements for the next one year, indicates financial salishing.

 An evaluation of impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact of COVID-19 on internal financial controls over financial reporting concluded that there is no impact on i

Vice-Chairman & Managing I

NCEMENT UNDER REGULATION 23(2) OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL Bid of Shares and Takevers) regulations, 2011 and Subsequent Amendment's Thereof for the 100n of the Public Shareholders of

STEP TWO CORPORATION LIMITED

(CIN: L65991WB1994PLC066080) Registered Office:21, Hemanta Basu Sarani, 5th Poor, Room No-507, PS Hare Street, Kol Tel.:033 22318207; Email Id:admin@steptwo.in; Website: www.steptwo.in

This is the announcement for the withdrawal of the Open Offer ("Withdrawal Announcement") being issued by Gapitalsquare Advisors Private Intelligence ("See Intelligence Intel

- Certificate of Registration bearing No. 05.02614 dated June 04, 1998
 3) Since the transactions contemplated under the SPA would have resulted in the change in the shareholding of the Target Company in occess of 26% of the paid-up equity stare capital of the Target Company and since the Acquirers intended to change the management of the Target Company by changing more than 90.00% of the Directors of the Target Company, the approval of the Reserve Bank of India, Kokata was required to be obtained by the Acquirers/Target Company for the completion of the transaction,

 RBI had stated that change in management and control of the Target Company cannot be accoded to as RBIs is not comfortable with the profile of the Acquirers for the proposed transaction.
- with the profile of the Acquirers for the proposed fransaction. 5

 After regulsics romunication with the RBI, the Acquirers and the Sellers have mutually agreed to terminate the SPA, As a consequence, in terms of Regulations 23(1)(a) of the SEBI(SAST) Regulations, the Open Offer stands withdrawn, 6

 The necessary infirmations to SEBI, BSE, OSE and the Target Company, as contemplated under Regulation 23(2)(b) of the SAST Regulations have been made simultaneously with this Windrawal Amountement.

ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRERS:

CAPITAS CUARTE Management to the Office CapitaSquare Advisors Private Limited CapitaSquare Advisors Private Limited 208, 264 Hono: AdAPPE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (E), Murrha-400005, Rabarastria, India.

Murrha-400005, Rabarastria, India.

Murrha-400005, Rabarastria, India.

Murrha-400005, Rabarastria, India.

Example Company Compan

For and on behalf of the Acqu